

Total No. of Printed Pages: 2

**SUBJECT CODE NO: - AA-1539**  
**FACULTY OF HUMANITIES**  
**B.A F. Y (SEM-I) (CBCGS) (Pattern 2022)**  
**Examination November/December - 2023**  
**Home Science - II Basic Nutrition**

[Time: 1:30 Hours]

[Max. Marks: 30 ]

Please check whether you have got the right question paper.

N. B

- 1) All questions are compulsory.
  - 2) Use blue or black pen only .
  - 3) Use pencil for diagrams
  - 4) Use of any signs, attracting attentions is prohibited
- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  - 2) फक्त निळ्या किंवा काळ्या पेनाचाच वापर करावा
  - 3) आकृत्यांसाठी पेन्सिलचा वापर करावा
  - 4) कोणत्याही लक्षवेधक व सांकेतिक खुण करण्यास प्रतिबंध आहे

Q1

A) Answer multiple choice questions (Attempt All)

05

- 1) Vitamin B<sub>2</sub> is also known as \_\_\_\_\_  
a) Thiamin b) Riboflavin c) Niacin d) Magnesium
- 2) Requirements of protein for adult women is \_\_\_\_\_ gm  
a) 50 b) 60 c) 40 d) 70
- 3) Simmering is \_\_\_\_\_ method of cooking.  
a) Modern b) Traditional c) Both are correct d) None of above
- 4) \_\_\_\_\_ is a rich source of vitamin – C  
a) Amla b) Milk c) Wheat d) Banana
- 5) Sugar obtained from fruit is known as \_\_\_\_\_  
a) Sucrose b) Maltose c) Lactose d) Fructose

अ) खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा (सर्व अनिवार्य )

- १) जीवनसत्व बरं म्हणजेच \_\_\_\_\_ होय.  
अ) थायमीन ब) रायबोफ्लेवीन क) नियासिन ड) मॅगनेशियम
- २) प्रौढ स्त्रीसाठी \_\_\_\_\_ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते  
अ) ५० ब) ६० क) ४० ड) ७०
- ३) मंदमंद उकळणे हि अन्न शिजवण्यासाठी \_\_\_\_\_ पद्धत आहे.  
अ) आधुनिक ब) परंपरागत क) दोन्ही बरोबर ड) वरीलपैकी नाही
- ४) \_\_\_\_\_ जीवनसत्व क उत्तम स्रोत आहे.  
अ) आवळा ब) दुध क) गहू ड) केळी

- ५) फळांपासून मिळणाऱ्या शर्करेला \_\_\_\_\_ म्हणतात  
 अ) सुक्रोज ब) माल्टोज क) लॅक्टोज ड) फ्रक्टोज

A) Answer in a sentence (Attempt All)

- 1) Human health is depend on which factor?
- 2) Who is the founder of protein?
- 3) Which mineral is more in human body?
- 4) How many percentage of water is present in bones?
- 5) Which is a deficiency disease of Iron?

05

ब) एका वाक्यात उत्तरे लिहा ( सर्व अनिवार्य )

- १) मानवी आरोग्य कशावर अवलंबून आहे ?
- २) प्रथिनांचा शोध कोणी लावला?
- ३) मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात असणारे खनिज कोणते?
- ४) हाडांमध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
- ५) लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

Q2 Explain concept/terms/units/events (ant two)

(word limitation minimum 60 for each answer)

- 1) Water
- 2) Functions & resources of Iodine
- 3) Functions of food
- 4) Causes of Malnutrition

संकल्पना/संज्ञा/घटक/घटना स्पष्ट करा ( कोणतेही दोन )

( प्रत्येक प्रश्नास किमान ६० शब्द मर्यादा )

- १) पाणी
- २) आयोडीनचे कार्य व प्राप्तीची साधने
- ३) अन्नाचे कार्य
- ४) कुपोषणाची कारणे

10

Q3 Answer in detail (any one)

(word limitation minimum 200 for each answer)

- 1) Discuss loss of nutrients during food preparation & processing?
- 2) Describe functions, resources & deficiency of Vitamin-C?

सविस्तर उत्तरे लिहा ( कोणतेही एक )

( प्रत्येक प्रश्नास किमान २०० शब्द मर्यादा )

- १) अन्न शिजवणे व त्यावरील प्रक्रिये दरम्यान पोषक घटकांचा होणारा न्हास यावर चर्चा करा?
- २) जीवनसत्व क चे कार्य, प्राप्तीची साधने व आभावाचे परिणाम स्पष्ट करा.

10